

महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९
सुधारित वेतन संरचनेत वार्षिक वेतनवाढीच्या वेळी
वेतनबॅन्डमधील वेतन कमाल टप्प्याच्या पुढील
रकमेवर जात असल्यास वेतननिश्चित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक: वेपुर १२१०/प्र.क्र.१२४/सेवा ९

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२

तारीख: १ सप्टेंबर, २०१५

वाचा -

शासन अधिसूचना क्रमांक: वेपुर १२०९/प्र.क्र.२७/सेवा ९ दिनांक २२ एप्रिल, २००९

शासन परिपत्रक क्रमांक: वेपुर १२०९/प्र.क्र.६९/सेवा ९ दिनांक २९ एप्रिल, २००९

शासन निर्णय क्रमांक: वेपुर १२०९/प्र.क्र.६९/सेवा ९ दिनांक ५ मे, २०१०

प्रस्तावना -

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना वरील क्र.१ येथील आदेशान्वये दिनांक १ जानेवारी, २००६ पासून सुधारित वेतनसंरचना लागू करण्यात आली आहे. सुधारित वेतनसंरचनेत वेतननिश्चिती करण्यासाठी वेतननिश्चितीच्या नियमांच्या अनुषंगाने दिनांक २९ एप्रिल, २००९ च्या परिपत्रकान्वये व दिनांक ५ मे, २०१० च्या शासन निर्णयान्वये स्पष्टीकरणात्मक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

सुधारित वेतनसंरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढे जात असेल तर वेतनवाढ कशाप्रकारे अनुज्ञेय करावी याबाबत शासन पुढीलप्रमाणे आदेश देत आहे:-

शासन निर्णय -

सुधारित वेतनसंरचनेमध्ये वार्षिक वेतनवाढ मंजूर करताना, कर्मचाऱ्यांचे वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्याच्या पुढे जात असेल तर अशा प्रकरणी वेतनबॅन्डमधील वेतन वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्यावर सिमित करण्यात यावे.

वरीलप्रमाणे वेतनबॅन्डच्या कमाल टप्प्यावर एक वर्ष वेतन घेतल्यानंतर कर्मचाऱ्यास महाराष्ट्र नागरी सेवा (सुधारित वेतन) नियम, २००९ मधील नियम १० खालील परंतकानुसार लगतचा उच्च वेतनबॅन्ड अनुज्ञेय राहिल. अशा प्रकारे लगतचा वेतनबॅन्ड मंजूर केला तरी कर्मचाऱ्यास अनुज्ञेय असलेल्या ग्रेड वेतनामध्ये बदल होणार नाही. थोडक्यात उच्च वेतनबॅन्ड मंजूर करण्यात आला तरी कर्मचारी जे ग्रेड वेतन घेत आहे, तेच आहरित करेल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०९०११२०१३०३००५ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(भा.ज.गाडेकर)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव
२. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
३. उप मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव
४. सर्व विधानमंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई
५. सर्व मंत्री आणि राज्यमंत्री यांचे स्वीय सहायक
६. मंत्रालयीन सर्व विभाग
७. मंत्रालयाच्या सर्व विभागांखालील विभाग प्रमुख व प्रादेशिक विभाग प्रमुख
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा), मुंबई
९. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपील शाखा), मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
१२. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१३. आयुक्त, राज्य माहिती आयोग, (सर्व)
१४. सचिव, राज्य निवडणूक आयोग, मुंबई
१५. प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, मुंबई/नागपूर/औरंगाबाद
१६. राज्य महिला आयोग, वरळी, मुंबई
१७. सर्व विभागीय आयुक्त
१८. सर्व जिल्हाधिकारी
१९. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदा
२०. महासंचालक, यशदा, राजभवन आवार, बाणेर रोड. पुणे

२१. महालेखापाल-१ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई.
२२. महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई
२३. महालेखापाल-२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर.
२४. महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
२५. सिनियर रिसर्च ऑफीसर, पे रिसर्च युनिट, भारत सरकार, वित्त मंत्रालय (व्यय विभाग), खोली क्र.२६१, नॉर्थ ब्लॉक, नवी दिल्ली
२६. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
२७. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
२८. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
२९. जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी हिशोब,
३०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी.
३१. सर्व लेखाधिकारी, वेतन पडताळणी पथक, मुंबई/नागपूर/पुणे/औरंगाबाद.
३२. मुख्य अधिकारी, सर्व नगरपालिका
३३. कार्यकारी अधिकारी, कॅन्टोनमेंट बोर्ड, खडकी/देहूरोड/देवळाली/अहमदनगर
३४. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई
३५. उप मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी हिशोब, मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती.
३६. वित्त विभागातील सर्व कार्यासने
३७. निवड नस्ती, वित्त विभाग (सेवा-९)